

राज्यातील शिष्यवृत्ती, मानधनाचे प्रदान ह.  
योजनांकरीता अनुदान वितरण प्रक्रियेचे  
सुलभीकरण.

### महाराष्ट्र शासन

#### वित्त विभाग

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

शासन परिपत्रक क्र. मकोनि- १०१० / प्र. क्र. ३२ / कोषा प्र - ५

दिनांक: २८ मे, २०१२.

**संदर्भ :-** वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. मकोनि- १०१० / प्र. क्र. ३२ / कोषा प्र - ५, दि. १५/०४/२०१०.

**परिपत्रक:-** सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांना संदर्भाधिन परिपत्रकांन्वये बीम्स प्रणालीवर उणे प्राधिकारपत्र काढण्याची मंजूरी देण्यात आली होती. या योजनांसोबत आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या खालील योजनांना संदर्भाधिन शासन परिपत्रकात नमुद अर्टीस अधिन राहून उणे प्राधिकारपत्र काढण्याची सोय बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अनु.क्र.	योजनेचे नाव	योजना संकेतांक
१ (०८) (११)	इंदिरा गांधी राष्ट्रीय अपेंग निवृत्ती वेतन योजना (केंद्र पुरस्कृत योजना)	२२३५ बी ०४९ ५०
२ (०८) (१२)	इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना (केंद्र पुरस्कृत योजना)	२२३५ बी ०३१ ५०

उपरोक्त योजनांकरीता प्राप्त होणारा निधी उणे प्राधिकार पत्रावर काढत असतांना सदर निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरीत करणे आवश्यक राहील. सदर निधी स्वीय प्रपंजी लेख्यांमध्ये ठेवता येणार नाही.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक २०१२०५२८१६१५१०५१०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(स. अ. मु. नकरी)

शासनाचे उप सचिव

प्रति,

राज्यपालांचे सचिव,

मुख्यमंत्र्यांचे व उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

सर्व विधान मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,

प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व कार्यालय प्रमुख,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) - १, महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) - २, महाराष्ट्र, नागपूर

प्रधान महालेखापाल (लेखा परिष्का) - १, महाराष्ट्र, मुंबई

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी,

संचालक, स्थानिक निधी लेखापरिषिका, कोकण भवन, नवी मुंबई,

सह संचालक, ले. व को. पुणे/ नाशिक / नागपूर / अमरावती/

औंगाबाद.

कोकण भवन, नवी मुंबई

अधिदान व लेखा अधिकारी मंत्रालय / तांत्रे

महालेखापाल (लेखा परिक्षा) -२, महाराष्ट्र, नागपूर  
महालेखापाल (लेखा परिक्षा) ३, महाराष्ट्र, मुंबई  
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई  
प्रबंधक, उच्च न्यायालय (मूल शाखा), मुंबई  
प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई  
प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,  
मुंबई

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई  
सर्व कोषागार अधिकारी,  
सर्व उपकोषागार अधिकारी,  
सह सचिव, अर्थसंकल्प शाखा, वित्त विभाग  
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, वि. स. यो. - १,  
निवड नस्ती, कोषा प्र - ५, वित्त विभाग.

\*\*\*\*